

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८,
बांधकाम भवन, २५, मझबान पथ, फोर्ट, मुंबई - ४०० ००९.
दिनांक: २० ऑगस्ट, २०२१.

वाचा:-

१) ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था ८, दि. १४/०६/२०२१.

शासन शुध्दीपत्रक :-

माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबतचा संदर्भाधीन अ.क्र.१ येथील शासन निर्णय दि.१४/०६/२०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील **परिच्छेद-१** मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे:-

“सदरच्या पदभरतीसाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांगांच्या नवीन प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी नव्याने जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात येणार नाहीत.”

याऐवजी,

“सदरच्या पदभरतीसाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या (एसईबीसी) मागास प्रवर्ग रद्द झाल्याने, खुल्या प्रवर्गातर्गत नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गाकरिता जाहिरात प्रसिध्द करून अर्ज मागविण्यात यावेत. याव्यतिरिक्त इतर प्रवर्गाकरिता जाहिरात देता येणार नाही.” असे वाचावे.

२. सदर शासन निर्णयातील **परिच्छेद-१ मधील (१)** मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे:-

“त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावरून माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीमधील आरोग्य विभागाशी संबंधीत पदे भरण्याच्या अनुषंगाने यापूर्वी दिलेल्या ३ टक्के दिव्यांग आरक्षणात बदल करून ४ टक्के प्रमाणे आरक्षण निश्चित करून घ्यावे व दिव्यांगांसाठी उपलब्ध होणाऱ्या पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. सदर जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी निश्चित

करावयाचे निकष (वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर) यापूर्वी दिलेल्या जाहिरातीप्रमाणे ठेवावेत. दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट झालेल्या प्रवर्गासाठी सदर जाहिरात प्रसिध्द करण्याचा कालावधी विवरणपत्र- "ब" मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहिल.

तसेच, नव्याने समाविष्ट झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर या पूर्वी माहे मार्च, २०१९ मध्ये प्रसिध्द जाहीरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास सदर उमेदवारास दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल.”

याऐवजी,

“त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावरून माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीमधील आरोग्य विभागाशी संबंधित पदे भरण्याच्या अनुषंगाने यापूर्वी दिलेल्या ३ टक्के दिव्यांग आरक्षणात बदल करून ४ टक्के प्रमाणे आरक्षण निश्चित करून घ्यावे व दिव्यांगांसाठी उपलब्ध होणाऱ्या पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. याचबरोबर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ होणाऱ्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. सदर जाहिरातीमध्ये उमेदवारांसाठी निश्चित करावयाचे निकष (शुल्क, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर) सन-२०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीप्रमाणे ठेवावेत. दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ट झालेल्या प्रवर्गासाठी तसेच खुल्या प्रवर्गामधील वाढ झालेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करण्याचा कालावधी सुधारित विवरणपत्र- "ब" मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहिल.

नव्याने समाविष्ट झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर या पूर्वी माहे मार्च, २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहीरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास सदर उमेदवारास दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिव्यांगांच्या पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगांकरिता नव्याने प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे .” असे वाचावे.

३. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद १(६) नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावरून प्रसिध्द करावयाच्या जाहिर प्रकटनामध्ये बदल करण्यात आला असून सुधारित जाहिर प्रकटन विवरणपत्र "अ" प्रमाणे आहे.

तसेच, शासन निर्णयातील परिच्छेद २(५) नुसार, पदभरतीच्या आयोजनाकरिता वेळापत्रक देण्यात आले होते. सदर वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक विवरणपत्र "ब" प्रमाणे आहे. सुधारित वेळापत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी.

४. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०८२०१८४८०११८२० असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. वसंत माने)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव,
- २) मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव,
- ३) मा.मंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव,
- ४) मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य), यांचे खाजगी सचिव,
- ५) मा.राज्यमंत्री (ग्रामविकास), यांचे खाजगी सचिव,
- ६) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ७) अपर मुख्य सचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई,
- ८) अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ९) अपर मुख्य सचिव (मा.व तं.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १०) प्रधान सचिव (ले.व को.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ११) प्रधान सचिव (वि.सु.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १२) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई,
- १३) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व),
- १४) जिल्हाधिकारी (सर्व),

- १५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व),
- १६) उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व),
- १७) उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सा.प्र.वि.), जिल्हा परिषद, (सर्व),
- १८) जिल्हा समाज कल्याण अधिकारी (सर्व),
- १९) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, (सर्व),
- २०) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (सर्व),
- २१) जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व),
- २२) निवडनस्ती (आस्था - ८).

(ग्रामविकास विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.९९/आस्था ८,
दि. २० ऑगस्ट, २०२१ चे सहपत्र).

विवरणपत्र "अ"

जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील आरोग्य विभागाशी संबंधित पदभरतीबाबत जाहीर प्रकटन

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गट-क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी माहे मार्च, २०१९ मध्ये शासनाच्या महाआयटी मार्फत महापोर्टलवर जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल बंद झाल्याने सदरची परिक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान कोविड-१९ साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर साथ रोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील माहे मार्च, २०१९ मध्ये दिलेल्या जाहीरातीमधील नमूद सर्व रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर जाहिरातीनुसार भरावयाच्या रिक्त पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे:-

(सर्व जिल्हा परिषदांनी माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीतील पदांमधील संख्येत व आरक्षणात झालेला बदल विचारांत घेऊन सुधारित पदनिहाय आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करावा.)

माहे मार्च, २०१९ मध्ये आरोग्य विभागाशी संबंधित पदांकरिता आवेदनपत्र सादर केलेल्या सर्व उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

१) माहे मार्च, २०१९ मधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदांकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी www.maharddp.com या संकेतस्थळावर जाऊन Login ID व Password create करणे आवश्यक आहे.

२) माहे मार्च, २०१९ मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गाकरिता आवेदनपत्र / अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेकरिता पात्र राहतील.

३) मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका क्र. १५७३७/२०१९ व इतर याचिकांमध्ये शासकीय नोकऱ्यांमधील नियुक्त्यांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द ठरविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत क्र.राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक २३ डिसेंबर, २०२० च्या शासननिर्णयान्वये मान्यता दिली आहे. यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून (EWS) आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल. या अनुषंगाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गाबाबत (EWS) अथवा खुल्या प्रवर्गाबाबत वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर दिनांक ०१ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत विकल्प द्यावेत. उमेदवाराने एकदा दिलेल्या विकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. तथापि, ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवाराने आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) प्रवर्गाचा विकल्प दिला आहे, त्याने परिक्षेपूर्वी सक्षम अधिका-यांचे आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) प्रवर्गाचे प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. परिक्षेच्या दिनांकानंतर सादर केले जाणारे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (EWS) प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

४) जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गाचा विकल्प देतील ते उमेदवार अथवा जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. तथापि, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेकरिता पात्र आहेत अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी लागू असलेले परिक्षा शुल्क (यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अदा केलेली रक्कम वगळता उर्वरीत रक्कम) परिक्षेपूर्वी अदा करणे आवश्यक राहील. सदर उमेदवारांनी दिनांक ०१ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावरून शुल्क अदा करण्याचे उपलब्ध पर्याय वापरून शुल्क अदा करणे बंधनकारक राहील.

५) माहे मार्च, २०१९ च्या जाहीरातीनुसार ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांना एक किंवा एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांसाठी अर्ज करण्याची मुभा होती. तथापि, आता शासनाचे महापरिक्षा पोर्टल रद्द

झाल्याने सदरची आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती ही OMR Vendor मार्फत Offline पध्दतीने राबविण्यात येणार असल्याने उपरोक्त ५ संवर्गातील प्रत्येक संवर्गाची परिक्षा राज्यात सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमधून परीक्षा देता येईल. यासाठी ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांकरिता अर्ज सादर केले आहेत, अशा उमेदवारांनी परिक्षेकरिता एकाच जिल्हा परिषदेचा विकल्प वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर दिनांक ०१ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१ या कालावधीपर्यंत नोंदविणे आवश्यक राहिल.

तसेच, अनुकंपा नियुक्ती व इतर कारणांमुळे माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीतील काही प्रवर्ग रद्द झाले आहेत. (सदर प्रवर्गाबाबतची माहिती जिल्हा परिषदेने नमूद करावी). सदर प्रवर्गांतर्गत माहे मार्च, २०१९ मध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संबंधित प्रवर्गातून वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर दिनांक ०१ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत इतर जिल्हा परिषदेचा विकल्प नोंदविणे आवश्यक राहिल.

६) नव्याने समाविष्ट झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर या पूर्वी माहे मार्च, २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास सदर उमेदवारास दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिव्यांगांच्या पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगांकरिता नव्याने प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

७) यापूर्वी उमेदवारांकडून लेखी परीक्षेस प्रत्यक्ष कोणत्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा देणार आहे, त्या परीक्षा केंद्राबाबत प्राथम्यक्रम घेण्यात आले होते. सदर प्राधान्यक्रमानुसार उमेदवारास संबंधित जिल्ह्यातून परीक्षेस बसण्याबाबत प्रवेशपत्र पाठविण्यात येईल.

८) माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षेकरिता एका पदाकरिता एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्व ठिकाणी परीक्षा शुल्क भरलेले आहे. तथापि, उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार असल्याने संबंधित उमेदवारांनी भरलेले अधिकचे परीक्षा शुल्क प्राप्त करून घेण्यासाठी वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर आवश्यक बँक तपशील नमुद करणे आवश्यक आहे.

९) विकल्प नोंदविताना काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी ०७२९२००६३०५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

वरीलप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात येतील.

ग्राम विकास विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र.संकीर्ण २०२०/प्र.क्र.९९/आस्था-८,
(दि. २० ऑगस्ट, २०२१ चे सहपत्र)

विवरणपत्र "ब"

जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका या संवर्गातील पदभरती करिता पुढील वेळापत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी :-

अ.क्र.	कालबध्द कार्यक्रम	कालावधी	दिनांक
१.	जाहिर प्रकटन प्रसिध्द करणे / ग्राम विकास विभागाच्या दि.२२ फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या शासन निर्णयात नमूद दिव्यांग पद सुनिश्चितीनुसार व सामान्य प्रशासन विभागामार्फत दिव्यांग आरक्षण संदर्भात वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांगांकरिता ४% याप्रमाणे आरक्षण तपासून निश्चित करून त्याप्रमाणे जाहिरात प्रसिध्द करणे/ सदर जाहिरातीमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) रद्द झाल्याने केवळ खुल्या प्रवर्गांतर्गत नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणातील प्रवर्गांतर्गत जागांचा (पूर्वीच्या जाहिरातीमध्ये प्रसिध्द न केलेले प्रवर्ग) समावेश करावा.	२ दिवस	२५ ऑगस्ट, २०२१ ते २६ ऑगस्ट, २०२१
२.	<u>माहे, २०१९ मध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांबाबत :-</u> एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून जिल्ह्याचा विकल्प घेणे /सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) उमेदवारांकडून विकल्प प्राप्त करून घेणे/सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) उमेदवारांकडून प्राप्त विकल्पानुसार खुल्या प्रवर्गाचा विकल्प देणाऱ्या/ खुल्या प्रवर्गात गणना होणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठीच्या वयोमर्यादेत पात्र होणाऱ्या एसईबीसी उमेदवारांकडून परिक्षा शुल्क आकारणे /ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास उमेदवारांनी ईडब्ल्युएस प्रवर्गाचा विकल्प दिला आहे त्यांच्याकडून ईडब्ल्युएस प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे. दिव्यांगाच्या आरक्षणात बदल होत असल्याने अर्ज सादर	२ आठवडे	०१ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१

	केलेल्या दिव्यांग उमेदवारांकडून नव्याने निश्चित केलेल्या दिव्यांग आरक्षणानुसार विकल्प घेणे / नव्याने समाविष्ट दिव्यांग उमेदवाराने यापूर्वी खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास सदर उमेदवाराकडून दिव्यांग आरक्षणाचा विकल्प घेणे.		
३.	नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणे.	३ आठवडे	०१ सप्टेंबर, २०२१ ते २१ सप्टेंबर, २०२१
४.	जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे.	१) परिक्षा केंद्र निश्चित करणे.	१ आठवडा २२ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१
		२) पर्यवेक्षक, समवेक्षक, व इतर अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे इ.	१ आठवडा ३० सप्टेंबर, २०२१ ते ०५ ऑक्टोबर, २०२१
५.	पात्र उमेदवारांचे परिक्षा प्रवेशपत्र तयार करून संबंधीत उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे.	१० दिवस	०६ ऑक्टोबर, २०२१ ते १५ ऑक्टोबर, २०२१
६.	परिक्षेचे आयोजन - प्रयोगशाळा तंत्रज्ञ, (सकाळी ११.०० ते १.००) औषध निर्माता, (दुपारी ३.०० ते ५.००)	---	१६ ऑक्टोबर, २०२१
	आरोग्य सेवक (पुरुष), (सकाळी ११.०० ते १.००) आरोग्य सेविका , (सकाळी ११.०० ते १.००) आरोग्य पर्यवेक्षक, (दुपारी ३.०० ते ५.००)	---	१७ ऑक्टोबर, २०२१
७.	लेखी परिक्षेनंतर Answer Key प्रसिध्द करणे/ उमेदवारांना Objection filing साठी किमान ३ दिवसांचा वेळ देणे/ अंतिम निकाल जाहिर करणे/ पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे.	२ आठवडे	१८ ऑक्टोबर, २०२१ ते ०१ नोव्हेंबर, २०२१
